

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८, नगरसचिव कार्यालय
 क्रमांक - नस/४/कावि/११२३/२०१३
 दिनांक - २८ / ११ / २०१३.

प्रति,

मा.


सदस्य, क्रिडा समिती,
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रिडा समितीची पाक्षिक सभा दिनांक ०४/१२/२०१३ रोजी आयोजित केलेबाबत.

महोदय/महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रिडा समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक ०४/१२/२०१३ रोजी दुपारी ४.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे ही विनंती.

आपला विश्वासू



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत :- १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीसबोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८.
मा.क्रिडा समिती
कार्यपत्रिका क्रमांक १३

दिनांक : ०४/१२/२०१३

वेळ : दुपारी ४.०० वा.


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रिडा समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक ०४/१२/२०१३ रोजी दुपारी ४.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

विषय क्र.१) प्रभाग क्र.११ से.नं.२२ राजनगर मधील कै.मधुकर पवळे व्यायामशाळा जयभवानी तरुण मंडळास चालविण्यास देणेबाबत विचार करणे.

(दिनांक ०४/१२/२०१३ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.२) मनपा खेळाडू दत्तक योजने अंतर्गत सन २०१३-१४ तील पात्र ८३ खेळाडूसाठी एथलॅटिक्स, नेमबाजी, क्रिकेट, बॉक्सिंग, हॉकी, लॉनटेनिस, बॅडमिंटन इ. खेळाकरीता क्रीडा साहित्य खरेदी व खेळाडू गणवेश, बॅग, स्पाईक व बुट, प्रशिक्षक किट इ. खरेदीकामी र.रु.४३,४०,१८६/- खर्चास मान्यता देणेबाबत विचार करणे.

विषय क्र.३) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने व साई संस्कार संस्था यांच्या सहकार्याने माहे डिसेंबर २०१३ या काळात श्री स्वामी विवेकानंद क्रीडांगण, महात्मा फुलेनगर, चिंचवड येथे अपंग तसेच मानसिक अपंग विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणेस व त्याकामी येणा-या रक्कम रुपये ४,४५,९००/- चे खर्चास मान्यता व सदर स्पर्धा अनुषंगाने विद्युत, स्पिकर, माईक, जनरेटर व्यवस्था खर्च हा विद्युत विभाग अ प्रभाग व स्टेज, मंडप, टेबल खुर्च्या व्यवस्था खर्च हा स्थापत्य विभाग अ प्रभाग यांचे लेखाशिर्षातून खर्ची टाकणेस व उर्वरित खर्च र.रु.२,९५,९००/- हा खर्च क्रीडा निधी वार्षिक स्पर्धा क्रीडा कला या लेखाशिर्षातून खर्ची टाकणेस मा. स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/११२३/२०१३

दिनांक : २८/११/२०१३